

Blue Star Limited Band Box House, 4th Floor, 254 D, Dr Annie Besant Road, Worli, Mumbai 400 030, India. T: +91 22 6654 4000

F: +91 22 6654 4001 www.bluestarindia.com

June 25, 2024

BSE Limited

Phiroze Jeejeeboy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

BSE Scrip Code: 500067

National Stock Exchange of India Limited

Exchange Plaza, C – 1, Block G,

Bandra Kurla Complex, Bandra (East)

Mumbai - 400 051

NSE Symbol: BLUESTARCO

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement as required under Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the 'Listing Regulations')

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, read with the applicable General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs, please find enclosed herewith copies of the advertisement published in the following newspapers:

- a) Financial Express (English All India Edition) issue dated June 25, 2024
- b) Mumbai Lakshadeep (Marathi Mumbai Edition) issue dated June 25, 2024

The above stated advertisement is to intimate that the 76th Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, August 6, 2024, at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') and the Record Date for determining entitlement of members to final dividend for FY24 is Friday, July 19, 2024.

The copy of the said advertisements are also being made available on the website of the Company at www.bluestarindia.com

Kindly take the same on record.

Thanking you, Yours sincerely, For **Blue Star Limited**

Rajesh Parte

Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

\\172.16.31.16\Legal and Secretarial Documents\(01) Blue Star Limited\\2024-25\AGM\Newsapaper Advertisement - AGM & Record date

AR

On behalf of Board of Directors For NEPHRO CARE INDIA LIMITED

Continued from previous page.

Details of the main objects of the Company as contained in the Memorandum of Association, see "History and Certain Corporate Matters" on page 63 of the Red Herring Prospectus.

BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED

Tel No.: +91 - 22 - 6263 8200

E-mail: ipo@bigshareonline.com

Website: www.bigshareonline.com

SEBI Registration No.: INR000001385

Contact Person: Mr. Vinayak Morbale

Caves Road, Andheri (East), Mumbai - 400093, India.

Investor Grievances Email Id - investor@bigshareonline.com

GENERAL RISK: Investments in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India ("SEBI"), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of the Red Herring Prospectus. Specific attention of the investors is invited to the section titled "Risk Factors" on page 28 of the Red Herring Prospectus.



Simple, Safe, Smart way of Application-Make use of it !!!

*Applications Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For details, check section on ASBA below.

Mandatory in Public Issues from January 01, 2016. No Cheque will be accepted



UPI-Now available in ASBA for Retail Individual Investors (RII)**

Investors are required to ensure that the bank account used for bidding is linked to their PAN. UPI - Now available in ASBA for RIIs applying through Registered Brokers, DPs & RTAs. RIIs also have the option to submit the application directly to the ASBA Bank (SCSBs) or to use the facility of linked online trading, demat and bank account

NEPHRO CARE INDIA LIMITED

Website: www.nephrocareindia.com

Contact Person: Mr. Sougata Sengupta

CIN: U85100WB2014PLC202429

Telephone: +91 8017010197, E-mail: cs@nephrocareindia.com

respective beneficiary account, non-receipt of funds by electronic mode etc.

Investor grievance id: cs@nephrocareindia.com

Investors have to apply through the ASBA process "ASBA has to be availed by all the investors except anchor investor. UPI may be availed by Retail Individual Investors and also please refer to the section "Issue Procedure" beginning on page 254 of the RHP. The process is also available on the website of Association of Investment Bankers of India ("AIBI"), the Stock Exchanges and in the General Information Document. *ASBA forms can be downloaded from the website of NSE.

**List of banks supporting UPI is also available on the website of SEBI at www.sebi.gov.in. HDFC Bank Limited has been appointed as Sponsor Banks for the Issue, in accordance with the requirements of the SEBI circular dated November 1, 2018, as amended. For UPI related queries, investors can contact NPCI at the toll-free number-18001201740 and Mail

REGISTRAR TO THE ISSUE

Office No. S6- 2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali

• For the list of UPI Apps and Banks live on IPO, please refer to the link www.sebi.gov.in. For issue related grievance investors may contact: Corporate CapitalVentures Private Limited - Mrs. Harpreet Parashar (+9111-41824066) (Email Id: smeipo@ccvindia.com)

BOOK RUNNING LEAD MANAGER TO THE ISSUE

Corporate Capital Ventures

CORPORATE CAPITAL VENTURES PRIVATE LIMITED

B1/E13, First Floor, Mohan Co-operative Industrial Estate, Mathura Road, New Delhi - 110044,

Tel: +91 11 - 41824066:

Email: smeipo@ccvindia.com

Investor Grievances Email id- investor@ccvindia.com

Website: www.ccvindia.com SEBI Registration: INM000012276

Validity: Permanent

Contact Person: Mrs. Harpreet Parashar

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: HDFC Bank Limited.

LINK TO DOWNLOAD ABRIDGED PROSPECTUS: www.nephrocareindia.com UPI: Retail Individual Bidders can also Bid through UPI Mechanism.

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as described to them in the Red Herring Prospectus.

Place: Kolkata Mr. Sougata Sengupta Date: June 24, 2024 Company Secretary & Compliance Officer Disclaimer: Nephro Care India Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offer of its Equity Shares and has filed the RHP with the Registrar of Companies. West Bengal on June 24, 2024 and thereafter with SEBI and the Stock Exchange. The RHP is available on the website of BRLM at www.cevindia.com or at website of BRLM at www.sebi.gov.in. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please refer to the RHP including the section titled "Risk Factors" beginning on page 28 of the Red Herring Prospectus.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act of 1933, as amended (the "Securities Act") or any state securities and unless so registered, and may not be issued or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act and in accordance with any applicable U.S. state securities laws. The Equity Shares are being issued and sold outside the United States in 'offshore transactions' in reliance on Regulation "S" under the Securities Act and the applicable laws of each jurisdiction where such issues and sales are made. There will be no public offering in the United States.

SHEMAROO ENTERTAINMENT LIMITED CIN: L67190MH2005PLC158288

Registered Office: Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-operative, Industrial Estate, Off. Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai -400059 Telephone: +91-22 40319911; Email: investors_services@shemaroo.com; Website: www.shemarooent.com

POSTAL BALLOT NOTICE

Members are hereby informed that pursuant to Section 108 and Section 110 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 read with Companies (Management and Administration) Rules, 2014 made thereunder ("Act") and applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, ('SEBI Listing Regulations') read with the General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 issued by the Ministry of Corporate affairs ('MCA Circulars') and Regulation 44 of the SEBI Listing regulations and other applicable provisions of the Acts, Rules, Regulations, Circulars and Notifications issued thereunder (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force), the Company seeks approval from members of the Company through Postal Ballot conducted via electronic means ("e-voting") for the matter set out in the Postal Ballot Notice ("Notice") dated June 24, 2024.

Further, Members are hereby informed that:

- 1. On Monday, June 24, 2024, the Company has sent email through National Securities Depository Limited (NSDL) to those members, whose names appear in the Register of Members / Record of Depositories as on Monday, June 17, 2024. A person who is not a member as on cut-off date shall treat this notice for information purpose only.
- 2. The Company has engaged the services of NSDL for the purpose of providing e-voting facility to all its Members. The detailed procedure for e-voting is enumerated in the Notes to the Postal Ballot Notice. Voting through Postal Ballot and through electronic mode shall commence from Friday, June 28, 2024 (09:00 A.M. IST) and shall conclude on Saturday, July 27, 2024 (05:00 P.M. IST). The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Members are requested to provide their assent or dissent through e-voting only.
- The Company has appointed M/s. Dilip Bharadiya & Associates, Company Secretaries in Practice (Membership no. FCS 7956 and Certificate of Practice no. 6740) as a Scrutinizer for scrutinizing the Postal Ballot and e-voting process in a fair and transparent manner.
- 4. In accordance with the above mentioned Circulars, physical copies of the Postal Ballot notice alongwith Postal Ballot forms and pre-paid Business Reply Envelope will not be sent to the Members. The Communication of the assent or dissent of the Members would take place through the remote e-voting system only.
- 5. The Copy of the Postal Ballot notice is available on the Company's website at www.shemarooent.com and websites of the stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively and also on the website of NSDL at https://nsdl.co.in/ Members who did not receive the Postal Ballot notice may download it from the above mentioned websites.
- Office of the Company. The said results along with the Scrutinizer's report would be hosted on website of the Company i.e. www.shemarooent.com and on NSDL e-voting website i.e. www.evoting.nsdl.com and same shall also be intimated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares of the Company are listed. 7. For any queries relating to voting by Postal Ballot or by electronic means, Members are requested to contact Mr.

6. The result of postal ballot would be declared on or before Tuesday, July 30, 2024 (05:00 P.M. IST) at the Registered

Ashok Sherugar, AVP – Technology Group, Link Intime India Private Limited, Unit: Shemaroo Entertainment Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, Tel. No.: +91 22 49186000; E-mail Id: ashok.sherugar@linkintime.co.in. **For Shemaroo Entertainment Limited**

Date: June 24, 2024 Place: Mumbai

Pooja Sutradhar Company Secretary & Compliance Officer



Nahal' INDUSTRIAL ENTERPRISES LIMITED Regd. Office: Focal Point, Ludhiana - 141 010, CIN: L15143PB1983PLC018321 Tel.: 91-161-2672590-591, 5064200 Fax: 0161-2674072, Website: www.owmnahar.com E-mail: msood@owmnahar.com; share@owmnahar.com

NOTICE TO SHAREHOLDER For Transfer of dividend and equity shares on which dividend

remained unclaimed, in the Demat Account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Members are hereby informed that pursuant to Section 124(5) of the Companies Act, 2013 read with rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended (the rules) that the dividend declared which remained unpaid or unclaimed for the financial year 2016-17, for a period of seven years will be credited to the IEPF Authority, in November, 2024. The detail of such shareholders, whose dividend are due for transfer to IEPF has already been made available on the website of the Company at: link http://www.owmnahar.com/nahar_ie/pdf/NIEL_unpaid_div_2016-17 due for trf_nov2024_website_upd.xlsb.

Further, pursuant to Section 124 (6) of the Companies Act, 2013 of the Rules framed thereunder, the corresponding shares on which dividend remained unpaid or unclaimed for seven consecutive years will also be transferred as per the procedure set out in the rules. The details of such shares liable to be transferred to IEPF are also made available on the website of the Company link: https://www.owmnahar.com/nahar_le/info/NIEL_LIST_OF_MEMBER_ sharetranfer 2024.xls.

In compliance of the said Rules, the Company has sent individual

communication to concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF. The concerned shareholder of the Company is hereby requested to visit the website of the company and claim the dividend declared for the financial year 2016-17. In case company does not receive any communication by 30.09.2024, the company with a view to adhering with the requirements of the rules shall transfer the dividend for the financial year 2016-17 and corresponding shares to the IEPF without any further notice. Please note that no claim shall lie against the Company in respect of

unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said Rules. However, upon such transfer, shareholders can claim the transferred shares along with dividends from the IEPF Authority in form IEPF-5, for which details are available at www.iepf.gov.in. For any information / clarifications on the matter, the concerned shareholders may write to the company at share@owmnahar.com or contact the

Company's Registrar and Transfer Agent i.e. Alankit Assignments Limited (Unit: Nahar Industrial Enterprises Limited), Alankit Heights, 1E/13, Jhandewalan Extension, New Delhi 110055, Ph. 011-42541234, Email:

rta@alankit.com. For NAHAR INDUSTRIAL ENTERPRISES LTD.

Place: Ludhiana Date : 24.06.2024 MUKESH SOOD





BLUE STAR LIMITED (CIN: L28920MH1949PLC006870)

COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER

Flat No-1JC-18, 5th Floor Sec-III, Salt lake Kolkata, Bidhan Nagar Sai Complex, North 24 Parganas -700098 West Bengal,

Bidders are advised to contact the Company Secretary and Compliance Officer, the BRLM and/or the Registrar to the Issue in case of any pre-Issue or post-Issue related problems such as non-receipt of letters of Allotment, credit of Allotted Equity Shares in the

Registered Office: Kasturi Buildings, Mohan T Advani Chowk, Jamshedji Tata Road, Mumbai 400 020

Email: investorrelations@bluestarindia.com; Website: www.bluestarindia.com Telephone No.: +91 22 6665 4000, +91 22 6654 4000; Fax: +91 22 6665 4151

INFORMATION REGARDING THE 76TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING / OTHER AUDIO VISUAL MEANS AND RECORD DATE

NOTICE is hereby given that the 76" Annual General Meeting ('AGM') of the Members of Blue Star Limited ('the Company') will be held on Tuesday, August 6, 2024 at 3:30 p.m. (IST) through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM'), to transact the business that will be set forth in the Notice of AGM. Pursuant to the General Circular numbers 14/2020, 17/2020, 20/2020 and 09/2023 issued by the

Ministry of Corporate Affairs (MCA) and Master Circular number SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/

2023/120 dated July 11, 2023 read with Circular number SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023, issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter collectively referred to as 'the Circulars'), companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with the Circulars, the AGM of the Company is being held through VC/OAVM. The Notice of AGM and the Annual Report for the Financial Year 2023-24, inter-alia, containing

Financial Statements and other Statutory Reports will be sent through electronic mode only to those Members who have registered their email address with the Company/Depository Participant(s) ('DP') in accordance with the aforesaid Circulars. Members may note that the Notice of AGM and the Annual Report will be sent in due course and the same will be made available on the website of the Company at www.bluestarindia.com, National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Ltd at www.nseindia.com. Manner of participating in the AGM:

Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for

joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. Manner of casting vote through e-voting:

The Company is also providing remote e-voting facility ('remote e-voting') to all its Members to cast

their votes on all resolutions set forth in the Notice of AGM. Also, the Company is providing the facility for voting through e-voting system during the AGM. Detailed procedure of remote e-voting/e-voting at the AGM is provided in the Notice of AGM. Final Dividend and Record Date:

Members may note that the Board of Directors of the Company at their meeting held on Thursday, May

Demat Holding

Date: June 25, 2024

Place: Mumbai

2, 2024, had recommended a final dividend of Rs 7/- (Rupees Seven) per equity share of Rs 2/-(Rupees two) each for the Financial Year ended March 31, 2024, subject to approval of Members at the AGM. The Company has fixed Friday, July 19, 2024, as the 'Record Date' for determining entitlement of members to final dividend. The final dividend, if approved by the Members at the AGM, will be paid subject to deduction of tax at source on or after August 6, 2024. Manner of registering / updating email addresses to receive the Notice of AGM and the Annual

Report for the Financial Year 2023-24: If your email ID is not registered with the DP (for shares held in electronic form)/Company (for shares

held in physical form), you may register your email address on a temporary basis with Link Intime India Private Limited, Registrar and Transfer Agents ('RTA') of the Company on or before Friday, July 5. 2024, to receive the Notice of AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2023-24 by visiting the weblink at: https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html#

Manner for registering KYC including bank account details for receiving dividend:

Physical Holding	As per SEBI Master Circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024, Members, who hold shares in physical form and whose folios are not updated with any of the KYC details [viz., (i) PAN (ii) Choice of Nomination (iii) Contact Details (iv) Mobile Number (v) Bank Account Details and (vi) Signature], shall be eligible to get dividend only in electronic mode with effect from April 1, 2024. Accordingly, payment of final dividend, subject to approval by the Members in the AGM, shall be paid to physical holders only after the above details are updated in their folios.
	Members are once again requested to update their KYC details by submitting the Investor Service Request (ISR) Forms on or before July 12, 2024 so that the folios can be KYC updated before the record date of Dividend i.e. July 19, 2024.

The forms for updating the KYC details are available on the website of the Company under the weblink at https://www.bluestarindia.com/investors/ shareholder-information. Members can download the forms to make their service request with RTA either by email to mt.helpdesk@linkintime.co.in from the registered email ID or by sending post to Link Intime India Private Limited,

C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400 083. Register/update the details in your demat account, as per the process advised by your DP.

Members may note that the Income Tax Act, 1961, as amended by the Finance Act, 2020, mandates that dividend paid or distributed by a company on or after April 1, 2020, shall be taxable in the hands of shareholders. The Company shall therefore be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of final dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate, as applicable, Members are requested to submit the relevant documents, in accordance with the provisions of the Income Tax Act, 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the Notice of the AGM. A separate email communication in this regard has been sent to the Members on Friday, June 14, 2024.

For Blue Star Limited

Rajesh Parte Company Secretary & Compliance Officer Membership No.: A10700

financialexp.epapr.in











वर्णनाची जमिन मिळकत

दि .२५/०६/२०२४ .

सरस्वती नाईट स्कूलमध्ये १० वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा

सत्कार

अहमदनगर, दि.२४ : दिवसा काम करून रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या सरस्वती मंदिर नाईट स्कूल मधील इयता दहावी बोर्डातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. तर बिकट परिस्थितीने शालेय शिक्षणापासून दरावलेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला असता त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून स्वागत करण्यात आले.

सरस्वती

मंदिर नाईट

र-कूलमध्येअध्यापक -महाविद्यालयाचे प्राध्यापिका शुभांगी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम पार पडला. प्रारंभी सरस्वती पूजन करण्यात आले. कुंभार म्हणाल्या की, संघर्षातूनच यशस्वी जीवनाची वाटचाल होते. परिस्थितीने घाबरणारे ध्येय प्राप्ती करू शकत नाही. शिक्षण घेऊन कौशल्य आत्मसात केल्यास विद्यार्थ्यांची यशस्वी वाटचाल राहणार असल्याचे स्पष्ट करून, त्यांनी परिस्थितीवर मात करून दहावीमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापक पांडुरंग गवळी यांनी शिक्षण हे बदलाचे प्रभावी माध्यम असून,अनेक सर्वसामान्य घटकातीलविद्यार्थ्यांनी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेऊन परिस्थितीवर मात केली आहे. सध्याच्या युगात नाईट स्कूल मधून दिले जाणारे शिक्षणाचे महत्त्व विशद करून नाईट स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक सोयी-सुविधांची त्यांनी माहिती दिली.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

सर्व लोकांस कळविण्यात येते की, गांव मौजे - वालीव, ता . वसई व जि . पालघर, येथील पुढील

नं .	स . नं . 🖊 प्लॉट नं .	क्षेत्र चौ भीटर	नावे		
۶.	હ પ /શ	४७१५ .५0			
₹.	७५/१/ले .आ .प्लॉट नं . /९४/फ	8080·00	श्री • रॉबर्ट जोसेफ		
₹.	७५ / भु. क्र./व	१८१८ .00	कोलासो उर्फ कुलास		
٧.	७५/१/ले . आ . प्लॉट नं . /९४/क	३६८७ . 0५	व		
ч.	७५/१/ले . आ . प्लॉट नं . /९४/ड	२९५५ . 00	श्री .ऑफिंन जोसेफ		
ξ.	७५/१/ले . आ . प्लॉट नं . /९४/ई	६५१४.५0	कोलासो उर्फ कुलास		

अशी जमिन मिळकत ७/१२ उतारयावर वरील नमुद खातेदारांच्या नावे मालक म्हणून वर्णिलेली असू सदर मिळकती विकसित करण्याच्या अनुषंगाने सदर मिळकतीवावत मा . नगररचनाकार, वसई विरार शहर महानगरपालिका ह्यांना उद्देशून नामाधिकार दाखला (Title Certificate) देण्यासाठी सदर प्रकरण आमच्याकडे आमच्या अशिलांनी सोपविलेले आहे, तरी सदर मिळकती सर्वधाने कोणाहीकडे हितसबंधाच्या दृष्टीने; हस्तांतरणाच्या दृष्टीने विधीग्राहय ठरेल असा लेखी हरकत घेण्यासारखा पुरावा असेल तर त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांच्या आत लेखी कायदेशी पुराव्यासकट आपली हरकत आमचे कार्यालय १२२/११७, सत्यम शिवम शॉपीग सेंटर, १ ला माळा नालासोपारा प - , ता - वसई, जि - पालघर येथे सादर केली पाहिजे - सदर मिळकत अगदी निर्विवा वोजाविरहीत आहे असा नामाधिकार दाखला (Title Certificate) देण्यात येईल ही नोंद घ्यावी

पेन वकील ॲन्ड सन्सकरित

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुबई विभाग मुंबई पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई- ४०० ०३०. चौकशीची जाहीर नोटीस

एस आर. क्रमांक : GBR/00355/18/24 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/170/2024 सार्वजनिक न्यासाचे नाव : YAH ENDTIME MINISTRY TRUST

C/o. Rev. pramod Manohar Angarkhe, Ganeshpada Mulund Colony, Mumbai Suburban, अर्जदार : PRAMOD MANOHAR ANGARKHE

सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त बृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यांवर चौकशी करणार आहेत:-१) वर नमद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय ? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय

२) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ? जंगम मिळकत (वर्णन) तपशील अंदाजे मूल्य अ.क्र.

ı	٦.	राख	4000/-	
I	(अ) जग	म मिळकतः- रोख रु. २०००)/- मात्र (अक्षरी रुपये दोन ह	जार फक्त)
ı	ज्ञातर वि	मेळकत (वर्णन)		

	1	4(11)					
lſ	अ.	शहर किंवा	सी एस किंवा महानगरपालिका	क्षेत्र	मूल्याकन	मुदत/कालावधी	अंदाजे
II	क्र.	गाव	किंवा सर्वेक्षण क्र.		-	किंवा स्वरूप	मूल्य
I	1	0	0	0	0	0	0.00
1		_		_			

(ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त) संदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असेल त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर ऑलेल्या कैफियतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.



अधिक्षक सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

RPG LIFE SCIENCES

An **RPG** Company

आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : आरपीजी हाऊस, ४६३ डॉ.ॲनी बेझंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३० सीआयएन : एल२४२३२एमएच२००७पीएलसी१६९३५४; दूर: + ९१- २२- ६९७५ ७१००

वेबसाईंट : www.rpglifesciences.com ई - मेल : info@rpglifesciences.com; सतरावा वार्षिक सर्वसाधारण सभा व ई - वोटिंग माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड च्या (कंपनी) सदस्यांची सतरावा वार्षिक सर्व साधारण सभा (एजीएम) मंगळवार ,१६ जुलै, २०२४ रोजी दु ३.०० वा. घेण्याच्या सूचनेत नमूद विषयांवर विमर्ष करण्याकरिता सहकार मंत्रालया द्वारे वितरीत द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या संबंधित परिपत्रकांचे आणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळद्वारे | आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या पूर्ततेनुसार व्हिडीओ कॉन्फरसिंग (व्हीसी)/ अन्य ऑडिओ

व्हिज्युअल मीन्स (ओव्हीएम) मार्फत संचालित केली जाईल. कंपनी सदर सूचनेसह वित्तीय वर्ष २०२३ -२०२४) करिता वार्षिक अहवाल २४ जून, २०२४ रोजी विद्युत पद्धतीने (अर्थात ई -मेल) ज्या सदस्यांचे ई -मेल डिपॉझिटरी सहभागीदार , कंपनी / लिंक इनटाईम इंडिया प्रा ली कंपनीचे निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) कडे नोंद आहेत त्यांना पाठविले आहेत. वित्तीय २०२३ -२०२४ करिता कंपनीचा वार्षिक अहवाल तसेच एजीएम सूचना आणि ई -वोटिंग माहिती कंपनीच्या <u>www.rpglifesciences.com</u> बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u>, नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज <u>www.nseindia.com</u>,

आणि एनएसडीएलच्या <u>www.evoting.nsdl.com</u> ,वेबसाईट वर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ (कायदा) च्या कलम १०८, सहवाचिता कंपनी (व्यस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ चे नियम २० आणि नियम ४४ सेबी लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स, च्या नुसार सदस्यांना एजीएम विमर्षीत करावयाचे सर्व विषयां संदर्भात एनएससीएल ई- वोटिंग प्रणाली मार्फत एजीएम मध्ये ई - वोटिंग तसेच विद्यत स्वरूपाने मतदान मार्फत (रिमोट ई-वोटिंग) त्यांचे मत देण्याची प्रक्रिया वोटिंग कॅप्शन अंतर्गत सूचनेत नमूद केले आहे (रिमोट ई- वोटिंग आणि एजीएम मध्ये ई- वोटिंग).

रिमोट ई - वोटिंग कालावधी शनिवार, १३ जुलै, २०२४ रोजी (स. ०९.०० वा भाप्रवे) सुरु होईल आणि सोमवार, १५ जुलै, २०२४ रोजी (सायं. ०५.०० वा भाप्रवे) रोजी समाप्त होईल. या कालावधी दरम्यान सदस्यांना त्यांचे मत विद्युत स्वरूपात देता येईल. रिमोट ई - वोटिंग पद्धत तदनंतर एनएसडीएलद्वारे बंद केली जाईल. मंगळवार, ०९ जुलै, २०२४ (निश्चित दिनांक) रोजी कंपनीचे भरणा केलेले समभाग भांडवलातील भरणा केलेले शेअर्सच्या मूल्याच्या सरासरीवर सदस्यांचे मतदार अधिकार असतील. जर कोणी व्यक्तीचे नाव निश्चित तारखेला अर्थात मंगळवार , ०९ जुलै, २०२४ रोजी डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी नोंद पुस्तकात किंवा सदस्य नोंद पुस्तकात नमूद आहेत त्यांना एजीएमच्या सूचनेत नमूद सर्व विषयांवर त्यांचे मत रिमोट ई - वोटिंगने किंवा सभेत मतदान करता येईल. जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झाला असल्यास आणि निश्चित तारखेला भागधारणा घेतली असल्यास त्यांना त्यांचे मत रिमोट ई - वोटिंग सुविधेने किंवा एजीएममध्ये मत

एजीएमपुर्वी जे सदस्य रिमोट ई - वोटिंगने त्यांचे मत देतील त्यांना व्हीसी / ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्याचा अधिकार असणार नाही. जे सदस्य रिमोट ई - वोटिंगने त्यांचे मत देणार नाहीत त्यांना व्हीसी / ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये ई - वोटिंग प्रणालीने ठरावावर मत देण्याचा अधिकार असेल.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई - मेल नोंद केलेले नाहीत त्यांनी खालील प्रक्रियेनुसार ई - मेल नोंद

१. वास्तविक स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव. फोलिओ क्रमांक. भाग प्रमाणपत्राची नंबर , पॅनकार्ड , आधार प्रत, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी असे सर्व आवश्यक तपशील प्रमुख विधी ,कंपनी सचिव यांना <u>mt.helpdesk@linkintime.co.in</u>

. डिमॅट स्वरूपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे नाव/ डीपीआयडी / क्लायंट आयडी, पॅन, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी सह त्यांचे ई - मेल rnt.helpdesk@linkintime.co.in वर आयटीए कडे तात्पुरते नोंद करावेत. इथे स्पष्ट करावे की, ई-मेल चे स्थायी नोंदणीकरिता सदस्यांना विनंती आहे की, त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारांकडे ते नोंद करून घ्यावेत.

जर रिमोट ई - वोटिंग किंवा एजीएम मध्ये ई - वोटिंग बाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुम्ही डाउनलोड सेक्शन अंतर्गत <u>www.evoting.nsdl.com</u> वर उपलब्ध ई - वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा फ्रीक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स (एफएक्यु) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र. १८००-१०२० -९९० वर संपर्क करावा किंवा एनएसडीएल कडे evoting@nsdl.com वर संपर्क करावा किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल किंवा श्रीमती स्नेहल भामे , सहायक व्यवस्थापिका, एनएसडीएल, यांना ई-मेल

evoting@nsdl.co.in वरकळवावे. आरपीजी लाईफ सायन्सेस लिमिटेड करिता ठिकाण : मुंबई राजेश शिरांबेकर दिनांक : जून २४, २०२४ प्रमुख - विधी व कंपनी सचिव

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, बृहन्मुंबई विभाग मुंबई

पहिला मजला, सास्मीरा इमारत, सास्मीरा रोड, वरळी, मुंबई– ४०० ०३०.

चौकशीची जाहीर नोटीस

एस आर. क्रमांक : GBR/01953/18/24 फेरफार अहवाल/अर्ज क्रमांक : ACC/X/713/2024

सार्वजनिक न्यासाचे नाव : AJITHA NAIR EDUCATIONAL TRUST न्यासाचा पत्ता:- C/o. E. K. NAIR, ABBA GANI CHAWL, NEW MILL ROAD. KURLA, Mumbai.

अर्जदार : RAHUL RAMCHANDRA NAIR सर्व संबंधित लोकांस जाहीर नोटीशीने कळविण्यात येते की, सहायक धर्मादाय आयुक्त गृहन्मुंबई विभाग, हे वर नमूद केलेला अर्ज यासंबधी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्थ

अधिनियम, १९५० चे कलमें १९ अन्वये खालील मुद्यांवर चौंकशी करणार आहेत:-१) वर नमूद केलेला न्यास अस्तित्वात आहे काय? आणि सदरचा न्यास सार्वजनिक स्वरूपाचा आहे काय २) खाली निर्दिष्ट केलेली मिळकत सदर न्यासाच्या मालकीची आहे काय ?

जगम मिळकत (वर्णन) अदाजे मूल्य 9000/-

(अ) जगम मिळकत:- रोख रु. १०००/- मात्र (अक्षरी रुपये एक हजार फक्त)

स्थावर मिळकत (वर्णन) अ. शहर किंवा सी.एस किंवा महानगरपालिका क्षेत्र मूल्यांकन सुदत्त कालावधी अदाजे क्र. गांव किंवा सर्वेक्षण क्र. किंवा स्वरूप मूल्य 1 NIL NIL

(ब) स्थावर मिळकतः- रोख रु. ०/- मात्र (अक्षरी रुपये फक्त) सदरच्या चौकशी प्रकरणामध्ये कोणास काही हरकत घ्यावयाची असेल अगर पुरावा देणेचा असे त्यांनी त्यांची लेखी कैफियत ही नोटीस प्रसिद्ध झाल्या तारखेपासून तीस दिवसांचे आत या

कार्यालयाचे वरील पत्त्यावर मिळेल अशा रीतीने पाठवावी. त्यानंतर आलेल्या कैफियतीचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कैफियत न आल्यास कोणास काही सांगावयाचे नाही असे समजून चौकशी पुरी केली जाईल व अर्जाचे निकालाबाबत योग्य ते आदेश दिले जातील.

ही नोटीस माझे सहीनिशी व कार्यालयाचे शिक्क्यानिशी आज दिनांक २१/०६/२०२४ रोजी दिली सही/-



अधिक्षक सार्वजनिक न्यास नो दणी कार्यालय बृहन्मुंबई विभाग

सर्व लोकांना या नोटीसद्वारे जाहीरपणे सुचीत करण्यात येते की, श्री. शरद कानजी शाह, श्रीमती. ज्योत्स्न शाह व श्री . तिरथ शाह हे मौजे घाटकोंपर - किरोळ, ता. कुर्ला, जि. मुंबई उपनगर येथील सर्व्हें नं. ३५ हिस्सा नं. १ / २ सिटीएस नं. ८८५बी, या जमीन मिळकतीवरील मातृप्रभा को - ऑप हौसिंग सोसायटी लि कामा लेन, किरोळ रोड, घाटकोपर (प), मुंबई - ४०००८६, मधील सदनीका क. १००१, १०वा मजला, क्षेत्र ६२.६१ चौ. मिटर, सोबत कार पार्कींग नं. ७, अशा मिळकतीचे मालक होते. परंतु दि . २६.०४. २०२१ रोजी श्री. शरद शाह व दि. ०३.०५.२०२१ रोजी श्रीमती . ज्योत्स्ना शाह हे मयत झाले तरी त्यांचेपश्च्य त्यांना कायदेशीर वालीवारस १) श्रीमती स्मृती कोठारी (मुलगी), २) पुजा मेहता (मुलगी) आणि ३ तिरथ शाह (मुलगा) असे वारस आहेत व या व्यतिरीक्त कोणी ही वारस नाहीत. तरी १) श्रीमती. स्मृतं कोठारी आणि २) पुजा मेहता यांनी सदर फलॅट दि . ०७.१० . २०२१ रोजी तिरथ शाह यांना हक्कसोड पत्राने दिलेली आहे सदर हक्कसोड पत्र हा दस्त अन्. क. करल - ३ / ९५६२२ / २०२१ प्रमाणे नोंदणीकृ करण्यात आलेला आहे. तसेच तिरथ शाह यांनी सदर फ्लॅट दि . १०.०६ . २०२४ रोजी श्रीमती. अनीता शम व श्री. अशोक शर्मा यांना करारनाम्याणे विकत दिलेली आहे सदर करारनामा हा दस्त अन्. क. कुर ५/१५५०० / २०२४ प्रमाणे नोंदणीकृत करण्यात आलेला. तरी माझे अशिल पंजाब नॅशनल बॅक हे कर्ज देवुन सदर मिळकत त्यांचेकडे गहाण ठेवत आहेत.

तरीं सदरह मिळकतीवर अगर त्त्या सदनिकेवर गहाण, दान, बक्षीस, फरोक्त, पोटगी, चार्ज, संपादन भाडेपटटा, वहीवाट, साठेकरार, लिज, तबदिल, ट्रस्ट, वारसा या प्रकारचा अगर अन्य कोणत्याही कमल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास संबंधीतांनी आपापल्या हरकती अगर तकारी ही नोटीर प्रसिध्द झाल्यापासुन ०७ दिवसांचे मुदतीत खालील सही करणार ॲडव्होकेट यांचेकडे सकृतदर्शनी लेखी पराव्यासहीत आपल्या हरकती नोंदवाव्यात, याप्रमाणे कोणाचाही कसलीही हरकत अगर तकार आली नाही तर सदर मिळकत निर्वेध, बोजारहीत व करारनामा घेणेस योग्य आहे, असे समजून आमचे अशिल करारनाम्याचा व्यवहार पूर्ण करतील व मागाहून / नंतर येणा-या तकारी अगर हरकती माझे अशिलांवर कोणत्याही व कसल्याही प्रकारे बंधनकारक राहणार नाहीत हे सर्व लोकांस कळावे.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concern that Late Mr. Divyakant Pravinbhai Makwana, sole & absolute

owner of commercial premises more particularl lescribed in the Schedule below expired intestate of 5/07/2021 leaving behind him his wife namely Mrs

Saroi Divvakant Makwana & his 2 sons namely M

Pranay Diyyakant Makwana & Mr. Akshit Diyyakan

Makwana being the only surviving lawful legal heirs & legal representatives of him, there being no other surviving lawful legal heirs & legal representatives of

Late Mr. Divyakant Pravinbhai Makwana apart fron

Mr. Divyakant Pravinbhai Makwana apart from bein

the sole & absolute owner of the below mentioned

of the said Paras Industrial Estate Premises Co-operative Society Ltd., by virtue of holding 5 fully paid-up shares of Rs. 50/- each bearing distinctive

nos. from 251 to 255 (both inclusive) issued unde

According to the prevalent succession laws by which

all the above-mentioned parties are governed subsequent to the demise of Late Mr. Divyakant Pravinbhai Makwana, all the above-mentioned 3

urviving legal heirs are entitled to their equal 1/3

hare in respect of 100% undivided share of Late Mr

Divvakant Pravinbhai Makwana & the surviving lega

neirs have decided that 2 sons namely Mr. Prana Divyakant Makwana & Mr. Akshit Divyakani Makwana will release, relinquish & surrender their

espective 1/3rd shares accrued in their favor in favor

of their mother & wife of deceased namely Mrs. Saro

Divyakant Makwana as & by way of Release Deed to be executed in her favor, subsequent to the execution & registration of which Mrs. Saroj Divyakant

Makwana will become the sole & absolute owner of

the below mentioned commercial premises & also

Any other legal heir/s or any person/s having any

ommercial premises or any part thereof are required o make the same known in writing to the ndersigned within 15 days from date of publication

of this notice at the below mentioned address. If no

laim is received within 15 days from the date of

publication of this notice, it shall be presumed and/o deemed that there are no such claims or objections &

any, the same have been waived and/or abandone

& the parties above shall be free to proceed with any kind of transaction in respect of the below mentioned

ommercial premises without reference to any sucl

Schedule of Commercial Premises.

Jnit No. 52, admeasuring 447 sg. ft. Built-up Area of

Mumbai-400064, constructed on all that pieces &

parcel of land bearing CTS No. 348 & 350 of Village

Valnai, Taluka: Borivali, in the registration District & Sub-District of Mumbai Suburban. The Building consists of Ground + 1 (one) upper floors without lift & was constructed in the year 1977-78.

Office No. 26, Ground Floor, Raj Garden Society

Next to Kavita Dairy, Mahavir Nagar, Kandivali (W

जाहीर नोटीस

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

को-ऑप. हौ. सो. लि., कॅबीन क्रॉस रोड,

भाईंदर पु., जि. ठाणे– ४०११०५, श्री

श्रीनारायण रामदास गौर (उर्फ गोंड) व श्री

किशनलाल रामदास गौर, ह्यांच्या नावांनी

होता. परंत **श्री श्रीनारायण रामदास गौर**

(उर्फ गोंड), हे ता. ०६/१२/२०२३, रोजी मयत

झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून **श्री**

संतोष गोंड सन ऑफ श्रीनारायण गोंड,

ह्यांनी सदर दुकान व शेअर सर्टीफिकेटमधील

५०% हिस्सा आपल्या नावांनी करू

सहमालक होण्यासाठी सोसायटीला अर्ज

केलेला आहे. तरी सदर दुकानावर कोणाही

व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस

प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसाचे** आत्

आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री**

सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन

रोड, भाईद्र (प.), जि. ठाणे – ४०११०१, ह्या

पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस

कठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नार्ह

असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर

सही/-

पुनित सुनील गारोडिया

(वर्कील, उच्च न्यायालय मुंबई)

दि. २५/०६/२०२४

अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद घ्यावी.

ुदुकान नं. ८, तळमजला, न्यू पूनम

Mumbai-400 067. Mobile-9004182067

(Adv. Dhrumil P. Mehta)

Place: Mumbai. Dated this 25th day of June, 2024.

round Floor in the building known as Paras ndustrial Estate Premises Co-operative Society Ltd. ituated at Ramchandra Lane Extension, Malad (w)

claims or objections in respect of below mention

onafide member of that society.

Share Certificate No. 51.

al premises was also the bonafide member

श्री. किशोर र . नेमाडे (वकील) कार्यालयीन पत्ता :-१०५,१०८, ई - विग, पहिला मजला, सुरज सोसायटी, वैशाली टॉकिजच्या मार्ग, जैन मंदिर जवळ, सर्वोदय नगर, मांजलीं रोर्ड, बदलापूर (प), ता. अंबरनाथ जि. ठाणे . मो. ९७३०२२५७१८/९३२०६७४६४२

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **श्री. शशिकांत एस. शा**ह व आरती शशिकांत शाह हे फ्लॅट जागा अर्थात फ्लॅ क्र.५०२, ५वा मजला, सांताक्रुझ तराणा को–ऑप.हौसोलि. चु-चुम इमारत, सरस्वती रोड, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई १०००५८ या जागेचे कायदेशीर मालक आहेत.

माझ्या अशिलांनी सदर फ्लॅट जागा **श्री. किशोर आर. शाह** यांच्याकडून अ.क्र.बीडीआर४-०२६४१-२००६ नुसार नोंद दिनांक २८.०३.२००६ रोजीच्या विक्री करारनामाद्वारे खरेदी केली होती. सदर श्री. किशोर आर. शाह यांनी सदर फ्लॅट श्री. दिलीप दोशी व रिटा दोशी यांच्याकडून दिनांक २५.०६.१९९१ रोजीच्या करारनामानुसार खरेदी केली होती. सदर श्री.

दिलीप बी. दोशी व श्रीमती रिटा डी. दोशी यांना सदर फ्लॅ

पदलाप बा. दाशा व श्रामता गरदा डा. दाशा याना सदर प्लत जागा वाटपपत्रामार्फत देण्यात काली होती आणि दिन ३१.१२.१९८१ रोजीचे अनुक्रमाक ६६ ते ७० घारक रु.५०/– प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेले भागप्रमाणपत्र क्र.१७ मध्ये त्यांची नावे नमुद आहेत. सदर १) श्री. दिलीप बी. दोशी व श्रीमती रिटा डी. दोश यांच्या नावे संबंधित प्राधिकरणाद्वारे वितरीत मुळ वाटपप आणि २) दिलीप दोशी व रिटा दोशी आणि किशोर आ मूळ करारनामा हे सदर फ्लॅटबाबतचे दस्तावेज हरवले आहे आणि त्यांना अद्यापी सापडलेले नाहीत म्हणून त्यांनी सांताक्रुझ पोलीस ठाणे येथे दिनांक ०१.०६.२०२४ रोजी

लापुर्ता नोंद क्र.५९३३२–२०२४ नुसार तक्रार नोंद केली जर कोणा व्यक्तीस वर नमुद मुळ वाटपपत्र व मुठ करारनामाबाबत काही दावा, अधिकार, हक्क किंवा हि असल्यास त्यांनी आवश्यक दस्तावेजांसह सदर फ्लॅटबाबत त्यांचे दावा सदर जाहीर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल

दिनांक: २५.०६.२०२४ शैलेश कुमार मिश्रा वकील उच्च न्यायालय, मुंब ार्यालय: ८११, ८वा मजला, डी विंग, जय हनुमान नगर कोहौसो., कामगार स्टेडियम समोर, एस.बी. रोंड, दाद

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my Client, Mr. Moha Kamal Chaudhry & Mrs. Anita Mohan Chaudhry hey want to purchase Flat No.11, on the 3r Floor, of Wing-B, admeasuring 785 Sq. ft. Built-u area, in the Society known as "Sahara CHS td.", situated at Swa. Savarkar Nagar, Sar Dnyaneshwar Marg, Dahisar (East), Mumba 400068, constructed on all that pieces and parcel Land bearing C.T.S. No.2375A lying peing and situated at Village-Dahisar, Taluka lorivali, Mumbai Suburban District.

Out of the chain Agreements of the abov operty, the Original Allotment/Agreement fo etween Promoters of Sahara Co-Op. Housin Society (Proposed) (The Promoters) AND Mr Madhukar Gopal Panchal (The Purchaser), duly gistered bearing No.PBBM-1-421-1992 date 18/01/1992 has been Lost/ misplaced and also lodged an Online Police Complaint in Dahisa Police Station, Mumbai, for the lost/Misplace

of the said Agreement bearing Lost Repor No. 67451-2024 dated 21/06/2024. urther, Mr. Madhukar Gopal Panchal was th First Owner of the above mentioned Flat. H urchased the said Flat from Sahara Co-Op Housing Society (Proposed) by Allotment Agreement for Sale dated 25/12/1991, dul sistered bearing No.PBBM-1-421-1992 date 18/01/1992. Mr. Madhukar Gopal Panchal diec intestate on dated 07/07/2005, leaving behind

him the following legal heirs 1) Smt. Mandakir Madhukar Panchal (Wife), 2) Mr. Nandkisho Madhukar Panchal (Son), 3) Mr. Rajendra Madhukar Panchal (Son), 4) Mr. Pravin Madhuka Panchal (Son) and 5) Mrs. Gauri Chandrashekh Kale (Married Daughter). Further, Smt. Mandakir Madhukar Panchal died intestate on date egal heirs 1) Mr. Nandkishor Madhukar Pancha Son), 2) Mr. Rajendra Madhukar Panchal (Son) 3) Mr. Pravin Madhukar Panchal (Son) and Mrs. Gauri Chandrashekhar Kale (Marrie) Daughter). Moreover, Mr. Nandkishor Madhuka Panchal died intestate on dated 16/07/201 eaving behind him the following legal heir) Smt. Neha Nandkishor Panchal (Wife) 2) Mr Suyash Nandkishor Panchal (Son) 3) Ms. Bhaki Nandkishor Panchal (Daughter). The said 3 Lega Heirs of Mr. Nandkishor Madhukar Pancha released their 1/4th undivided Share in the sai Flat in favour of 1) Mr. Rajendra Madhuka Panchal, 2) Mr. Pravin Madhukar Panchal an B) Mrs. Gauri Chandrashekhar Kale (The Preser Owners) by Deed of Release dated 31/08/201 duly registered bearing No.BRL-8-7836-2019 dated 31/08/2019. The said present Owners propose to sell the said Flat to Mr. Mohan Kama haudhry & Mrs. Anita Mohan Chaudhry. herefore, any persons having any claims, right dues in respect of the above referred propert y way of ownership or encumbrance howsoev r otherwise is hereby required to intimate to the dersigned within 14 days from the date o publication of this Notice of his such claim, any, with all supporting documents failing whic e transaction shall be completed withou ference to such claim and the claims, if an of such person shall be treated as waive

Sd/- SHUKLA & ASSOCIATES
Advocates & Legal Advisor
208-B, Ashadeep, Silver Park, Mira
Bhayander Road, Mira Road (E), Thane-

401107 Date: 25/06/2024

PUBLIC NOTICE

Take Note that my client Pooja Mazkoory has lost original registered agreement for sale dated 10th September, 1987 in respect of flat bearing flat no. 303, C-42, Sector 5, Shantinagar, Mira Road East, Thane- 401107.

Any person who finds the above agreement is directed to deliver the same either to my client directly or through me at the below mentioned address. Date: 25.06.2024 Mira Road East

Pooja Mazkoory
Flat No. 303, C-42, Shantinagar
Sector 5, Mira Road East,

सर्व लोकांना ह्या नोटीसीने कळविण्यात येते

जाहीर नोटीस

कि, फ्लॅट नं. ३०२, तिसरा मजला, न्यू पूनम को-ऑप. हौ. सो. लि., कॅबीन क्रॉस रोड भाईंदर पु., जि. ठाणे – ४०११०५, श्री श्रीनारायण रामदास गौर (उर्फ गोंड) व श्री **किशनलाल रामटास गौर**. ह्यांच्या नावांनी होता. परंत **श्री श्रीनारायण रामढास गौर** (उर्फ गोंड), हे ता. ०६/१२/२०२३, रोजी मयत झालेले असून त्यांच्या वारसापैकी म्हणून श्री संतोष गोंड सन ऑफ श्रीनारायण गोंड, ह्यांनी सदर फ्लॅट व शेअर सर्टीफिकेटमधील ५०% हिस्सा आपल्या नावांनी करून सहमालक होण्यासाठी सोसायटीला अर्ज केलेला आहे तरी सदर फ्लॅटवर) कोणाही व्यक्तीचा हक्क असेल तर त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध १४ दिवसाचे झाल्यापासून . आपल्याजवळील पुराव्यासह **ए/१०४, न्यू श्री** सिद्धिविनायक सी. एच. एस. लि., स्टेशन रोड, भाईदर (प.), जि. ठाणे – ४०११०१, ह्य पत्त्यावर लेखी कळवावे, अन्यथा तस कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध नाही असे समजण्यात येईल व सोसायटीला सदर अर्ज मंजूर करता येईल ह्याची नोंद ध्यावी.

पुनित सुनील गारोडिया (वकील, उच्च न्यायालय मुंबई) ठिकाण : भाईदर दि. २५/०६/२०२४

सार्वजनिक सूचना

आम्ही मे. चे सध्याचे भागीदार आहोत. २०३, विवेक इंड., इस्टेट, मोगुल लेन, माहीम, मुंबई ४०००१६ येथे मुख्य स्थान असले प्लास्टेक्स. आम्ही याद्वारे नमद् करतो आणि सबमिट करतो की, १. गिरधर कुंदराज जयसिंग यांची मुदत ०८/०३/२०२० रोजी संपली आहे आणि इंद्रा गिरधर कुंदराज जयसिंग यांनी नवीन भागीदार म्हणन स्वीकार केले आहे

उर्वरित भागीदारांनी मौखिकपणे व्यवसाय चालू ठेवला होता, त्यावेळी कोणतेही पुनर्गठन डीड करण्यात आले नव्हते, परंतु डीड दि. २८/०८/२०२३ हे बदल समाविष्ट आहेत आणि भागीदारांनी इ-फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे. कोणत्याही व्यक्तीला काही समस्या असल्यास ७

दिवसांत खाली दिलेल्या पत्त्यावर संपर्क साधा. मे. प्लासटेक्स २०३, नव-विवेक इंड.. इस्टेट,

मोगल लेन, माहीम, मुंबई - ४०००१६

जाहिर नोटीस येथे सूचना देण्यात येत आहे की, माझी अशिल सौ. अप गुरुप्रसाद शेनॉय D/o व्संत कुमार कामथ, व त्यांचे वडी स्व. श्री वसंतकुमार वासुदेव कामथ, सदनिका क्र.४, डी-विं तळ मजला, क्षेत्रफळ ५३५ चौ. फुट बिल्टअप, सोसायटी । नाव:- द लोढा शिवाजी नगर को-ऑप.हौ. सो.ली., गाव-आचोळ चंद्रेश लोढा मार्ग, गाला नगर, आचोळे रोड, नालासोपा-(पूर्व), तालुका-वसई, जिल्हा-पालघर-४०१२०९ चे एकर ालक होते पण त्यांचे वडील श्री. वसंतकुमार वासुदेव काम यांचा दिनांक-२०/०७/२०१८ रोजी नवी मुंबई, महाराष्ट्र राष्ट्र येथे मृत्यू झाला आहे, आणि त्यांची आई रच. श्रीमती मालर ही. कामथ, यांचा पण दिनांक २९/०३/२०१७, नालासोपा पूर्व, जिल्हा-पालघर, येथे देहांत झाला होता. मृत व्यक्तीच् . त्यूनंतर सौ. अपर्णा गुरुप्रसाद शेनॉय D/o वसंत कुम जमथ सदर सदनिकाच्या जागेची हिस्साचे कायदेर्श

क़मेव वारस आणि मालक आहे ादर मालमत्तेमध्ये कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींव तदर नालनताम्बर कार्गाराहा व्यक्ता किया व्यक्ता क्रोणात्याही प्रकारचा आक्षेप घेतल्यास, भाडेकरू करारनामा, खरेदीखत, भेट, गहाण ठेवल्यास ही नोटी कारित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत त्यांचे हक्का शीर्षक आणि स्वारस्य कागदोपत्री पुराव्यासह दाखवावे असे न केल्यास कोणतेही दावे स्वीकारले जाणार नाहीत आणि हे समजले जाईल की कोणत्याही व्यक्तीला किंव यक्तींना या मालमत्तेमध्ये कोणतेही हक्क आणि स्वारः नाही कळावे.

विनांक : २५/०६/२०२४ सही/- आर. एल. मिश्रा (वकील उच्च न्यायालय कार्या. क्र.२३, पहिला मजला, सनशाईन हाईटस, रेल्वे स्थानक जवळ, नालासोपारा (पूर्व), जिल्हा-पालघर-४०१२०९

ओम अष्टविनायक (शंकरवाडी) एस.आर.ए. को.हौ.सो.ली नॉदणी क्र. एम.यु.एम./एस.आर.ए./(एच.एस.जी.)/(टी. सि.)/११४४३ /वर्ष २००

वरील संस्थेतील **ओम अष्टविनायक (शंकरवाडी)** एस.आर.ए. को. हौ. सो. ली., शंकरवाडी जोगेश्वरी पूर्व, असून या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहिती प्रमाणे असे सूचित करण्यात येते की, बी मोहम्मद शकील हे सदनिकेचे मुळ मालक असून त्यांन ती मनिष रमेश चव्हाण यांना विक्री केली आहे व मनिष रमेश चव्हाण यांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरण करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता लेखी अर्ज केला आहे अर्ज केलेलया व्यक्ती व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीची हरकत असल्यास किवा सदर सदनिकेवर कोणत्याही प्रकारच्या बँक, वित्त संस्थ किंवा कोणाही व्यक्तीचा कायदेशीर बोझा असल्या अञा व्यक्तींनी अथता संस्थांनी सदर जाहिरात प्रसिद्ध iच्याशी पर्वे सचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशीः सायंकाळी ६ ते ९ या वेळेत संपर्क साधावा. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकार

मंडळ विचारात घेणार नाही किवा कोणत्याही प्रकारची नकसान भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकारी मंडळार्च मुळ सभासद व खरेदीदार यांची सुची

मूळ सभासद खरेदीदार ३०६, तिसरा बी. मोहम्मद राकील मनिष रमेश चव्हाप मजला

ओम अष्टविनायक (शंकरवाडी) एस.आर.ए. को. हौ. सो.ली दिनांक : २५/०६/२०२४ सही/- सही/- सही/-

जाहीर सुचना

आपणांस कळविण्यात येते की, **श्री पार्ले श्रध्दा एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था** नियोजित, न.भु.क्र.१८२६(भाग)-(ओ.पी.क्र.-४१४), न.भु.क्र.१८२७(भाग)-(ओ.पी.क्र.४१३), न.भु.क्र.१८२८-(ओ.पी.क्र.४१२), न.भु.क्र.१८२९(भाग) (ओ.पी.क्र.४०९), न.भु.क्र.१८५८(भाग)-(ओ.पी.क्र.४११), न.भु.क्र १८५९(भाग)-(ओ.पी.क्र.४०८), न.भु.क्र.१८५९/१ ते १४-(ओ.पी.क्र.४०८) न.भु.क्र.१८६०(भाग) व न.भु.क्र.१८८८(भाग)-(ओ.पी.क्र.४०३-४०४) न.भु.क्र.१८८८/१ ते १४-(ओ.पी.क्र.४०३-४०४), न.भु.क्र.१८६१(भाग)-(ओ.पी.क्र.४०५), न.भु.क्र.१८९४(भाग)-(ओ.पी.क्र.४१०), न.भु.क्र.१८९८(भाग) -(ओ.पी.क्र.४६६-४६७), न.भु.क्र.१८९९(भाग) व न.भु.क्र.१९०१(भाग)-(ओ.पी.क्र.४६५), न.भु.क्र.१९०१/११ ते १५–(ओ.पी.क्र.४६५), न.भु.क्र.१९०२ (ओ.पी.क्र.४६९), १९०३(भाग), १९०३/१, १९०३/२, १९०३/४, १९०३, ५-(ओ.पी.क्र.४७०), न.भु.क्र.१९०४(भाग)-(ओ.पी.क्र.४७१), न.भु.क्र १९०५(भाग)-(ओ.पी.क्र.४७४), न.भु.क्र.१९०६(भाग)-(ओ.पी.क्र.४७७) न.भु.क्र.१९०८(भाग)-(ओ.पी.क्र.४७८), न.भु.क्र.१९०९-(ओ.पी.क्र.४७५) न.भु.क्र.१९१०(भाग)-(ओ.पी.क्र.४७२), न.भु.क्र.१९११(भाग) व १९११/१ ते १६-(ओ.पी.क्र.४७३), न.भु.क्र.१९१२(भाग)-(ओ.पी.क्र.४७३), न.भु.क्र १९१२/१ ते १०-(ओ.पी.क्र.४७३), न.भु.क्र.१९१३(भाग)-(ओ.पी.क्र.४७६), न.भु.क्र.१९१४(भाग)-(ओ.पी.क्र.४८१-४८२), न.भु.क्र.१९१४/१ ते २-(ओ.पी.क्र.४८१-४८२), न.भु.क्र.१९१५(भाग)-(ओ.पी.क्र.४८८) . न.भ्.क्र.१९१६(भाग)-(ओ.पी.क्र.४८०), न.भु.क्र.१९१७(भाग)-(ओ.पी.क्र. ४७९), न.भु.क्र.१९१८(भाग)-(ओ.पी.क्र.४८६), न.भु.क्र.१९२८(भाग)-(ओ.पी.क्र.४८९)/, गाव पार्ले के/ई' वॉर्ड, विलेपार्ले (पुर्व), मुंबई-४०००५७ के/पूर्व वॉर्ड अंतर्गत ३३(९०) ऑफ डिसीपीआर २०३४ करीता या संस्थेतील झोपडीधारकांना व इतर व्यक्तींना कळविण्यात येते की, मे. पोलो इनफ्रास्ट्रक्चर्स प्रा लि. यांना वरील जागेवर विकास करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बांद्रा (पू), मुंबई या कार्यालयाकडून क्रमांक K-E/MCGM/0075/2011228/LOI, Date 10.06.2024 रोजी आशय पत्र (LOI) ची मान्यता मिळाली आहे. तरी सदर प्रकरणी कोणत्याही व्यक्तीस किंवा झोपडीधारकांस हरकत घ्यावयाची असल्यास कृपया झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, प्रशासकीय इमारत, अनंत काणेकर मार्ग, वांद्रे (पू) मुंबई-४०००५१ किंवा मे. पोलो इनफ्रास्ट्रक्चर्स प्रा. लि., ६०२, रतन गॅलेक्सी नंतर अर्या समाज हॉल, जे. एन. रोड, मुलुंड (प), मुंबई येथे ०७ दिवसात लेखी दिनांक: २५.०६.२०२४

BLUE STAR

ब्ल्यू स्टार लिमिटेड

(सीआयएन: एल२८९२०एमएच१९४९पीएलसी००६८७०) नोंदणीकृत कार्यालय: कस्तुरी इमारत, मोहन टी अडवाणी चौक, जमशेदजी टाटा रोड, मुंबई-४०००२०. ई-मेल: investorrelations@bluestarindia.com; वेबसाईट: www.bluestarindia.com दूरध्वनी.: +९१ २२ ६६६५ ४०००, +९१ २२ ६६५४ ४०००; फॅक्स: +९१ २२ ६६६५ ४१५१

व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरूपाने (ओएव्हीएम) मार्फत ७६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची आणि नोंद तारखेची सदस्यांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, ब्ल्यु स्टार लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ७६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता **व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४ रोजी दु. ३.३० वा.** भाप्रवे होणार आहे.

सहकार मंत्रालयाचे (एमसीए) वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० व ०९/२०२३ आणि भारतीय प्रतिभूती व विनीमय मंडळाद्वारा (सेबी) वितरीत मास्टर परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/सीआयआर/ पी/२०२३/१२० नुसार दिनांकीत ११ जुलै २०२३ रोजी जारी केलेल्या सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ दिनांकीत ७ ऑक्टोबर २०२३ च्या परिपत्रक क्रमांकासह वांचित (यापुढे परिपत्रके म्हणून संदर्भ) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांची वास्तविक उपस्थिती न घेता व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्यांची अनुमती देण्यात आली ञ आहे. परित्रकांच्या पूर्ततेनुसार कंपनी एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फत होईल.

एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०२३–२४ करिता वार्षिक अहवाल ज्यामध्ये आर्थिक विवरणे आणि इतर वैधानिक अहवाल समाविष्ट आहे ते ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे (डीपी) नोंद आहेत त्यांना उपरोक्त परिपत्रकानुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सदस्यांनी कृपया नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वार्षिक अहवाल दैनंदिन कामकाजाँत पाठविली जातील आणि ते कंपनीच्या <u>www.bluestarindia.com</u>, नेशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u>, बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

एजीएममध्ये सहभागी होण्याची पद्धत:

सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेमार्फतच सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत दिलेली आहे. कंपनी कायदा २०१३ चे कॅलम १०३ नुसार व्हीसी/ओएव्हीएममार्फत सभेत उपस्थित राहणान्या सदस्यांची गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

ई-वोटिंग मार्फत मत देण्याची पद्धत:

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनीने त्यांच्या सर्व सदस्यांना रिमोट ई–वोटिंग सुविधा (रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. तसेच एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने मतदानाची सुविधा कंपनीने दिलेली आहे. रिमोट ई– वोटिंग/ई-वोटिंगची सविस्तर प्रक्रिया एजीएम सूचनेत नमुद आहे.

अंतिम लाभांश व नोंट दिनांक:

सदस्यांनी नोंद घ्यावी की, कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या गुरुवार, २ मे, २०२४ रोजी झालेल्या सभेत ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता रु, २/ – (रुपये दोन) प्रत्येकीचे रु. ७/ – (रुपये सहा) प्रति समभागाचे अंतिम लाभांश शिफारस केले आहे जे एजीएममध्ये सदस्यांच्या मान्यतेवर अवलंबून आहे. अंतिम लाभांशकरिता सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून शुक्रवार, १९ जुलै, २०२४ ही तारीख कंपनींने निश्चित केली आहे. अंतिम लाभांश, एजीएममध्ये सदस्याद्वारे मंजूर केल्यास, ६ ऑगस्ट २०२४ रोजी किंवा नंतर स्रोतावरील कर कपातीच्या अधीन असेल.

एजीएमची सूचना आणि आर्थिक वर्ष २०२३-२४ चा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी ईमेल पत्ते नोंद/अद्ययावत करण्याची

जर तुमचे ई-मेल डीपीकडे (विद्युत स्वरुपात शेअर्स असल्यास) /कंपनीकडे (वास्तविक स्वरुपात शेअर्स असल्यास) नोंद नसल्यास तुम्ही https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html# वेबलिंकवर भेट देऊन वित्तीय वर्ष २०२३-२४ करिता कंपनीचे वार्षिक अहवालासह एजीएम सूचना प्राप्त करण्यासाठी शुक्रवार, ५ जुलै, २०२४ रोजी किंवा त्यापूर्वी कंपनीचे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए) योंच्याकडे तात्पुरते तत्त्वावर तुमचा ई–मेल नोंद करावा.

लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खात्याच्या तपशीलांसह KYC नोंदणी करण्याची पद्धत:

वास्तविक भागधारणा | सेबी मास्टर परिपत्रक क्र. सेबी/एचओ/एमआयआरएसडी/पीओडी-१/पी/सीआयआर/२०२४/३७ दिनांकीत ७ मे २०२४ अनुसार, सभासद, ज्यांने भौतिक प्रारूपामध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि त्याचे फोलियो कोणत्याही केवायसी सह (जसे, (१) पॅन, (अ) नामनिर्देशिताची निवड, (३) संपर्क तपशील, (४) मोबाई क्रमांक, (५) बँक खात्याचा तपशील आणि (६) स्वाक्षरी) अद्ययावत केलेले नाहीत, ते १ एप्रिल, २०२४ पासून केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे लाभांश प्राप्त करण्यासाठी पात्र असतील. तद्नुसार, अंतिम लाभांशाचे पेमेंट, एजीएममध्ये सभासदांच्या मंजुरीला अधीन राह्न, भौतिक धारणा केलेल्या सभासदांना केवळ त्यांच्या फोलीयोंमध्ये उपरोक्त तपशील अद्ययावत केल्यांनंतर अदा

सभासदांना पुन्हा एकदा १२ जुलै, २०२४ रोजी तत्पूर्वी त्यांचे केवायसी तपशील इन्व्हेस्टर सर्विस रिक्वेस्ट (आयएसआर) फॉर्म सादर करून अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत आहे, जेणे करून लाभांशाची अभिलेखन तारीख अर्थात १९ जुलै,, २०२४ पूर्वी केवायसी तपशील अद्ययावत होऊ शकेल. केवायसी तपशील अद्ययावत करण्यासाठीचे फॉर्म कंपनीच्या संकेतस्थळावर वेबलिंक https://www.bluestarindia.com/investors/shareholder-information येथे उपलब्ध आहेत. सभासद त्यांच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवरून <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> येथे ईमेलद्वारे किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी - १०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग. विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०८३ येथे पोस्टाद्वारे आरटीएला त्यांची सर्विस रिक्वेस्ट करूनही फॉर्म्स

तुमच्या डीपीकडे संपर्क करावा आणि तुमच्या डीपीद्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमच्या डिमेंट खात्यात

सदस्यांनी नोंद घ्यावी की, आयकर कायदा १९६१, सुधारित वित्तीय कायदा २०२० नुसार अनिवार्य आहे की, १ एप्रिल, २०२० किंवा नंतर कंपनीद्वारे दिलेले किंवा वितरीत केलेले लाभांश हे भागधारकाच्या हस्ते करयोग्य असेल. याकरिता कंपनीने अंतिम लाभांश देण्याच्या वेळी स्त्रोताकडील कर कपात (टीडीएस) करणे आवश्यक आहे. योग्य टीडीएस आम्हाला निश्चित करता यावे याकरिता, लागू असल्यास, सदस्यांना विनंती आहे की, त्यांनी आयकर कायदा १९६१ च्या तरतुदीनुसार आवश्यक दस्तावेज

> ब्ल्यु स्टार लिमिटेडकरिता सही/

राजेश पार्टे

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी सदस्यत्व क्रमांक: अे१०७००

दिनांक: २५ जून, २०२४ ठिकाण: मुंबई

डाऊनलोड करू शकतील.

तुमचे ई-मेल व बँक खाते तपशील नोंद करावे.

सादर करावेत. सविस्तर कर दर, लागू कर दर उपलद्धीकरिता आवश्यक दस्तावेज एजीएम सूचनेत तरतूद केले जातील. बुधवार दिनांक १४ जून २०२४ रोजी याबाबत दैनंदिन कामकाजात सदस्यांना एक वेगळा ई–मेल पत्र व्यवहार केला जाईल.